

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
शासन निर्णय क्र.मुंशस-२०२४/प्र.क्र.१३१/२४/प्रशा-५.
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- २६ नोव्हेंबर, २०२४.

- वाचा:-** १.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.मुंशस/(१०९/१०)/माशि-१,
दि. २९.०४.२०१९.
२.मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई शहर समाज शिक्षण समितीच्या
दि.२४.०९.२०२४ च्या बैठकीचे इतिवृत्त.
३.शिक्षणाधिकारी (योजना), बृहन्मुंबई यांचे पत्र क्र.शियो/मु.श.स.शि./आढावा बैठक/
२०२४/११७, दि.११.११.२०२४.

प्रस्तावना:-

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दि.२९.०४.२०१९ अन्वये मुंबई शहर समाज शिक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. समितीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे व पदनामे यांसह नोंदणीसाठीच्या प्रस्तावास मा.उप धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या कार्यालयाने दि. १४.११.२०१९ च्या पत्रान्वये मान्यता दिली होती. त्यानुषंगाने समितीचे पदाधिकारी बदललेले असल्याने पूर्वीच्या समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांऐवजी विद्यमान पदाधिकाऱ्यांची नावे मा.उप धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या कार्यालयास कळवून मान्यता घेण्याचे तसेच सदर समिती शासकीय असल्याने पदाधिकाऱ्यांच्या नावांऐवजी पदनामानुसार त्यांचा समावेश करून नवीन बदल अहवाल सादर करण्यास मा.मंत्री (शालेय शिक्षण) महोदय यांनी मुंबई शहर समाज शिक्षण समितीच्या दि. २४.०९.२०२४ च्या बैठकीत मान्यता दिलेली आहे.

तसेच, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दि.२९.०४.२०१९ मध्ये मुंबई शहर समाज शिक्षण समितीमध्ये शिक्षण संचालक (अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण) यांचा सदस्य क्र.५ येथे व शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) यांचा सदस्य सचिव म्हणून समोवशा करण्यात आला होता. तथापि, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दि.२२.०६.२०२२ अन्वये शिक्षण संचालनालयाची पुनर्रचना करून शिक्षण संचालनालय (योजना) तसेच जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयांची निर्मिती करण्यात आलेली आहे. तसेच, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दि. १८.११.२०२३ अन्वये आयुक्त (शिक्षण) हे पद शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांचे प्रमुख म्हणून निर्माण करण्यात आले. त्यामुळे, सदर पदांचा समितीमध्ये समावेश होणे आवश्यक आहे. त्यानुसार, मुंबई शहर समाज शिक्षण समितीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

मुंबई शहर समाज शिक्षण समितीच्या दि.२४.०९.२०२४ रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मुंबई शहर समाज शिक्षण समितीची खालीलप्रमाणे पुनर्रचना करण्यात येत आहे:-

अ.क्र.	पदाधिकाऱ्यांची नावे	पदनाम
१.	मा.मंत्री (शालेय शिक्षण), महाराष्ट्र राज्य	अध्यक्ष
२.	मा.राज्यमंत्री (शालेय शिक्षण), महाराष्ट्र राज्य	उपाध्यक्ष
३.	मा.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग	सदस्य
४.	मा.आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे	सदस्य
५.	सह/उप सचिव (प्रशा-५), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग	सदस्य
६.	मा.जिल्हाधिकारी, मुंबई शहर	सदस्य
७.	संचालक. शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे	सदस्य
८.	विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई	सदस्य
९.	शिक्षणाधिकारी (योजना), बृहन्मुंबई	सदस्य सचिव

२. समितीने पदाधिकाऱ्यांच्या बदलाबाबतचा प्रस्ताव मा.धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्याकडे सादर करावा व त्यानुसार केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास अवगत करावे. तसेच, समितीच्या नियमित बैठका घेण्यात येवून बैठकांची इतिवृत्ते शासनास सादर करावीत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असून त्याचा सांकेताक क्र. २०२४११२६१५८५३९८२१ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सिद्धार्थ घोरपडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव.
- २) प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांचे स्वीय सहायक.
- ३) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ४) जिल्हाधिकारी, मुंबई शहर.
- ५) संचालक शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ६) विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई.
- ७) शिक्षणाधिकारी (योजना), बृहन्मुंबई.
- ८) मुंबई शहर समाज शिक्षण समिती, आदर्शनगर, वरळी, मुंबई-४०० ०१८.
- ९) निवड नस्ती/प्रशा-५.